

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक: विसयो-२०२३/प्र.क्र.४७/विसयो
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- १८ ऑक्टोबर, २०२३.

वाचा :-

१. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०१८/प्र.क्र.६२/ विसयो, दि. २० ऑगस्ट, २०१९.
२. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०२३/प्र.क्र.६/कार्यासन-६, दिनांक:- ०२ मे, २०२३.
३. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०२३/प्र.क्र.४७/ विसयो, दि. ११ मे, २०२३.
४. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०२३/प्र.क्र.०६/कार्यासन-६, दिनांक ३१ मे, २०२३.
५. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०२३/प्र.क्र.४७/विसयो, दि. ०२ जून, २०२३.
६. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०२३/प्र.क्र.०६/कार्यासन-६, दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३.

शासन निर्णय :-

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रु.१२०,००,००,०००/- (रुपये एकशे वीस कोटी फक्त) इतकी अर्थसंकल्पिय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. सदरहू योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतूदीतून रु.६०,००,००,०००/- इतका निधी संदर्भ क्र. ३ व ५ येथील शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यात आला आहे. आता वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतूदीतून रु.६०,००,००,०००/- (रुपये साठ कोटी फक्त) इतका निधी वितरीत केला आहे. त्यानुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एप्रिल, २०२३ ते मार्च, २०२४ या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम रु.६०,००,००,०००/- (रुपये साठ कोटी फक्त) या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरीत करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे. तसेच मासिक विवरण पत्रानुसार निधी पुढे / मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व सनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे.

२. सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की, सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्र.३ New CO Code वर संबंधित जिल्ह्यांना निधी वितरीत करण्यात आलेला आहे. त्यांनी वितरीत केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे. सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कळविलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे.

३. सदरहू निधीमधून झालेला खर्च "मागणी क्रमांक टी-५, मुख्य लेखाशीर्ष २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२-समाजकल्याण, ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना, (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना (ओटीएसपी), (०२) (०३) संजय गांधी निराधार अनुदान योजना (कार्यक्रम), ५०-इतर खर्च, (२२३५ सी १६१) " या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा.

४. सर्व जिल्हाधिका-यांना कळविण्यात येते की, सदर देयके कोषागारात सादर करण्याची दक्षता घ्यावी. तसेच त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

५. सर्व जिल्हाधिका-यांना असेही कळविण्यात येते की, त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालांच्या कार्यालयात नोंदविलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाचे विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखा परीक्षण कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्याची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास, तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत जिल्हाधिका-यांवर राहिल.

६. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ, क्र.९०३/व्यय-१४, दि.०५ ऑक्टोबर, २०२३ आणि आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०२३/प्र.क्र.०६/कार्यासन-६, दि.१७ ऑक्टोबर, २०२३ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२३१०१८१४४४३४२१२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रशान्त पुं. वाघ)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सर्व विभागीय आयुक्त, पुणे/कोकण/नाशिक/नागपूर/अमरावती व औरंगाबाद
२. सर्व जिल्हाधिकारी.
३. संचालक, लेखा व कोषागारे, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, महाराष्ट्र राज्य, मुंबई
४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई (२ प्रती)
५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
६. महालेखापाल, महाराष्ट्र १/२, (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर.
७. वित्त विभाग, अर्थसंकल्प ३, ४, ५ अर्थोपाय व व्यय १४, मंत्रालय, मुंबई
८. आदिवासी विकास विभाग, कार्यासन-६, मंत्रालय, मुंबई.
९. सह सचिव (अर्थसंकल्प), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. सहाय्यक संचालक (वित्त व लेखा), लेखापरिक्षण कक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. निवड नस्ती, विसयो.

विवरणपत्र

शासन निर्णय क्र.विसयो-२०२३/प्र.क्र.४७/विसयो, दिनांक :- १८ ऑक्टोबर, २०२३.

संजय गांधी निराधार अनुदान योजना (अनुसूचित जमाती)

अ. क्र.	जिल्हा	नियंत्रक अधिकारी क्रमांक	(रक्कम रुपयात) एप्रिल, २०२३ ते मार्च, २०२४
१	२	३	४
१	मुंबई शहर	N००२८	०
२	मुंबई उपनगर	N००२९	२८८००
३	ठाणे	N००३६	७५७३७००
४	रायगड	N००१२	८६४५५००
५	रत्नागिरी	N००२३	२१४५००
६	सिंधुदूर्ग	N००१८	२१७७००
७	पालघर	N००३७	१३८१२८३००
	कोंकण विभाग		१५४८०८५००
८	नाशिक	N०००६	४९०७३३००
९	धुळे	N००२६	६७५९२००
१०	जळगाव	N००१०	३४९३९२००
११	अहमदनगर	N००३०	१३९९६२००
१२	नंदुरबार	N००२७	३३१२८७००
	नाशिक विभाग		१३७८९६६००
१३	पुणे	N००४०	४५२८५००
१४	सोलापूर	N००१९	१७८९८००
१५	सातारा	N००३२	४१०९००
१६	सांगली	N०००८	०
१७	कोल्हापूर	N००३९	०
	पुणे विभाग		६७२९२००
१८	नागपूर	N००१४	३४०७३१००
१९	वर्धा	N००२५	२६०२३६००
२०	चंद्रपूर	N००२१	५०१४०४४२
२१	भंडारा	N००३३	५७६६६००
२२	गडचिरोली	N००१३	३८७४९४००
२३	गोंदिया	N००२४	१४१७२७००
	नागपूर विभाग		१६८९२५८४२
२४	अमरावती	N००११	२८७२०९००
२५	अकोला	N००४१	३७८०२००
२६	यवतमाळ	N०००७	२५१२६७००
२७	बुलढाणा	N००३८	१११२३२००
२८	वाशिम	N००२२	६९८९०००
	अमरावती विभाग		७५७४००००
२९	औरंगाबाद	N००३५	७१२२१००
३०	बीड	N००३४	१००००
३१	नांदेड	N००३१	११७४९१८९
३२	परभणी	N००१६	९७४१००
३३	उस्मानाबाद	N००२०	२२५५०००
३४	जालना	N००१५	३६९४५००
३५	लातूर	N०००९	५४१५९६
३६	हिंगोली	N००१७	४७८४०००
	औरंगाबाद विभाग		३११३०४८५
	शासनस्तरावर शिल्लक रक्कम		२४७६९३७३
	एकूण		६००००००००